

नगर परिषद/ नगर पंचायत मुख्य
अधिकारी यांनी त्यांच्या मुख्यालयात
उपस्थित राहण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक : एमसीओ-२०१५/प्र.क्र. ३०९/नवि-१४
मंत्रालय, (मुख्य इमारत), ४ था मजला,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई -४०० ०३२
दिनांक : १९ मे, २०१७

वाचा:- शासन परिपत्रक, नगर विकास विभाग, क्रमांक, एमसीओ-२०१५/प्र.क्र.३०९/नवि- १४,
दि. १५.१०.२०१५

परिपत्रक:-

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ७५ अनुसार प्रत्येक नगर परिषद/ नगरपंचायतींसाठी मुख्य अधिकारी नेमण्याची तरतूद आहे. मुख्य अधिकारी हा संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रशासकीय प्रमुख असतो.

२. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील नागरीकांचा जीवनावश्क व दैनंदिन स्वरूपाच्या कामाच्या निमित्ताने संबंधित नागरी स्थानिक संस्थेशी सातत्याने संबंध येत असतो. या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रमुख या नात्याने मुख्य अधिकारी यांनी नियुक्ती दिलेल्या नगर परिषदा/ नगर पंचायतींच्या मुख्यालयाच्या ठिकाणीच वास्तव्य करणे अनिवार्य असल्याच्या सूचना उपरोक्त दिनांक १५.१०.२०१५ च्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. तसेच जे मुख्याधिकारी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडतात अशा मुख्याधिकारी यांचेबाबत नियमानुसार आवश्यक शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रस्तावित करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

३. तथापि, अद्यापही काही मुख्याधिकार्यांकडून सदर परिपत्रकातील सूचनांचे पालन करण्यात येत नसून ते मुख्यालयी उपस्थित रहात नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे.

४. तरी, उपरोक्त परिपत्रकातील सूचनांचा पुनरुच्चार करण्यात येत असून, सर्व नगर परिषद/ नगरपंचायत मुख्याधिकार्यांनी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित असणे अनिवार्य आहे. तसेच सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्हयातील नगर परिषद मुख्याधिकारी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहतील याबाबत दक्षता घ्यावी.

५. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.in यासंकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०५१९१७१४०७७०२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ज.ना.पाटील)
शासनाचे सह सचिव

प्रत :-

१. मा. राज्यपाल महोदयांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. राज्यमंत्री (नवि) महोदयांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. आयुक्त तथा संचालक, नगर पालिका प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई
५. सर्व विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक
६. सर्व जिल्हाधिकारी
७. सर्व अध्यक्ष, नगर परिषद/ नगर पंचायत
८. सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद/ नगर पंचायत
९. सर्व सह सचिव / उप सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. नगर विकास विभागातील सर्व कार्यासने
११. निवडनस्ती (नवि-१४)